



Mini Diamonds (India) Ltd.

Unit No.:1 Hitex Industries, S.V. Road, B.H.D Dahisar Petrol Pump, Dahisar (East) Mumbai - 400068.
Email: accounts@minidiamonds.net Phone: 022 4964 1850, CIN: L36912MH1987PLC042515

Date: 08th September, 2022

To,
The Manager,
Listing Department
The Bombay Stock Exchange Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street,
Mumbai - 400001

Ref: Scrip Code: 523373

Sub.: Newspaper Publication Intimating Notice of E-Voting period. Record Date and Date of Annual General Meeting.


Dear Sir/Madam,

With reference to the above captioned subject, please find enclosed herewith the cutting of newspaper notice published in Free Press Journal (English language) and Navshakti (Marathi language) Newspaper informing about the Notice of E-Voting period, Book Closure Date and Date of Annual General Meeting.

Kindly take the same on record and oblige.

Thanking You,

Yours faithfully,




Upendra Shah
Managing Director
DIN: 00748451

Ecl: a/a

NOTICE

Thadani a Member of the T. Siphahimalani Co-Operative Society Ltd. having, address A, Flat No-7, Kumari Jethani Co-operative Housing Society, 4th Floor, Mahim, Mumbai being joint owner in flat no. 7 building of the society, 2/2021 without any Notice, Mr. Thadani has made a will on 09/02/2022 for the shares of Ms. Pushpa L. Thadani.

he hereby invites claims or objections to the said shares and interest of the society within a period of 14 days from the publication of this notice. Copies of such documents, if any, in support of his/her objections for transfer of interest of the deceased

in the Schedule hereunder are hereby requested to make the same known, in writing, to Larsen and Toubro (Developer) having their office at CRM Office, Ground Floor, Tower, L&T Campus, Gate No. 3, Vikhroli Link Road (JVL), Mumbai - 400 072 along with supporting documents, duly notarized as per law, within 14 days from the date of publication of this notice, failing which the shares shall be considered to have been abandoned, and the same shall proceed with the transfer of flat in favour of Mr. Amar Panghal (Purchaser).

SCHEDULE OF PROPERTY REFERRED ABOVE

Flat bearing no. 1201 on 12th floor 14B of the project, "Veridian at Powai", at Powai in the city district and sub-district of City.

As on 8th day of Sept. 2022

Mrs. Ritula Amar Panghal
Panghal
of Mrs. Ritula Amar Panghal
Panghal
Mrs. Ritula Amar Panghal

TED
CO34297

Area, Jaipur. 302020

Property Interest Act, 2002 read with property mortgaged/charged to the society known as "Au HOUSING Society" as under.

Date & Time of Auction	Place of Tender Submission, Tender Open & Auction at Aavas Financiers Ltd.
11.00 AM TO 01.00 PM 10 Oct 2022	SHOP NO. 236B, 259B & B237, B258, 2ND FLOOR, OSTWAL EMPIRE, ARIHANT E-TYPE, TAL-DIST-PALGHAR-BOISAR-401501, MAHARASHTRA

SBI State Bank of India

BRANCH - STRESSED ASSETS MANAGEMENT BRANCH - II
Authorized Officer's Details Address: State Bank of India, SAM II Branch, Ground Floor, Raheja Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 21
Name: Mr. R. Poonkoman
E-mail ID: team2.15859@sbi.co.in
Mobile No: 9987173021
Landline No. (Office): 022 - 22040537
Alternate Mobile No - 8220011238
Fax No.022 - 22811401

Appendix - IV - A [See Proviso to Rule 8(6) & 6(2)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

E Auction Sale Notice for Sale of Movable & Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) & 6(2) of Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable / movable property mortgaged / hypothecated / charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by Authorized Officer of State Bank of India, the Secured Creditor, will be sold on "As is Where is", "As is What is" and "Whatever there is" on date 16.09.2022 for recovery of Rs. 26.75 Crs + interest at contracted rate till date thereon + expenses & costs (less cash recoveries, if any) due to the secured creditor from M/s. Singhania
Place : Mumbai

CORPORATE COURIER AND CARGO LIMITED

Registered Office Address: Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai 400069016 (India)
CIN: L70100MH1986PLC040280
Telephone Nos. 91-022-32276195
E-mail: corporatecouriermailbox@rediffmail.com, Website: www.corporate-couriers.com

NOTICE OF 36TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

Notice is hereby given that 36th Annual General Meeting of the Members of Corporate Courier & Cargo Limited is scheduled to be held on Friday September 30, 2022 at 11.00 am at the registered office of the Company. The Notice setting out the Ordinary & Special Business(s) to be transacted thereat together with the Annual Report for financial year 2021-22 have been sent to the members.

The 36th Annual General of the Company will be held in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and Rules made there under, Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations), read with the General Circular numbers 14/2020, 17/2020 and 20/2020, dated 08.04.2020, 13.04.2020 and 05.05.2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12.05.2020 issued by the Securities and Exchange Board of India (SEBI) (hereinafter

Mini Diamonds (India) Limited

CIN: L36912MH1987PLC042515

Unit No /1 Gr. Floor, Hitex Industries S. V. Road, B.H.D Dahisar Petrol Pump, Dahisar (East), Mumbai, Maharashtra 400068.

NOTICE

Notice is hereby given that an Annual General Meeting ("AGM") of the members of the Company will be held on Friday, 30th September, 2022 at 09.00 A.M. at DW-9020 Bharat Diamond Bourse, Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai 400051, Maharashtra, India, to transact the business as mentioned in the notice of meeting dispatched to the shareholders.

Notice is hereby also given that pursuant to provisions of Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain close from Friday, 23rd September, 2022 to Friday, 30th September, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

In compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Secretarial Standards-2 on General Meetings issued by the Institute of Companies Secretaries of India.

All the members are informed that:

- The items of Business as set out in the Notice of the Annual General Meeting (AGM) may be transacted through voting by electronic means;
 - The e-voting shall commence on Tuesday, 27th September, 2022 at 9.00 A.M.;
 - The e-voting shall end on Thursday, 29th September, 2022 at 05.00 P.M.;
 - The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means i.e. Friday, 23rd September, 2022;
 - The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Friday, 23rd September, 2022 to Friday, 30th September, 2022;
 - Any person who acquires shares of the Company and become member of the Company after dispatch of the notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 23rd September, 2022 may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@csindia.com. If the member is already registered with CDSL for e-voting, then he can use his existing user ID and password for casting their voting through e-voting;
 - The members may note that:
 - The remote e-voting shall be disabled by CDSL after the aforesaid date and time for voting and once the vote on resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently;
 - The members who have cast their vote by remote e-voting may attend the meeting but shall not be entitled to cast their vote again;
 - A person whose name is recorded in the register of members or in the register of Share Transfer Register as on the cut-off date only shall be entitled to avail e-voting facility or voting at the AGM through ballot paper;
 - The Notice of AGM is available on the website of the Company www.minidiamonds.net
- In case of any queries / grievances relating to voting by electronic means, the members/ beneficial owners may contact the following:
 Mr. Upendra Shah; Address: Unit No /1 Gr. Floor, Hitex Industries S. V. Road, B.H.D Dahisar Petrol Pump, Dahisar (East) Mumbai, Maharashtra 400068, India; E-mail: minidiamonds9@gmail.com; Tel No. 022-26756072
 For more information, please visit www.bseindia.com

By Order of the Board,
 For Mini Diamonds (India) Limited
 Sd/-
 Upendra Shah
 Managing Director
 DIN: 00748451

Place: Mumbai
 Date: 08/09/2022

PUBLIC NOTICE

This is to inform the general public that Original Share certificate no 24, Distinctive No from 216 to 220 of Mr. Bharat S. Mehta and Mr. Vijay S. Mehta a member of Shree New Vaishali Co-op Hsg. Society having address at S/06, Shree New Vaishali CHS Ltd. Off S.V. Road, Nursing Lane, Malad(W), Mumbai-400064 NAV' been lost/imspaced2, The member of the society has applied for duplicate shares. The Society hereby invites claims and objections from claimants/objector or objectors for issuance of duplicate Share Certificate within the period of 14 (fourteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for issuance of duplicate Share Certificate to the Secretary of Shree New Vaishali Co-op Hsg. Society. If no claims/objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue duplicate Share Certificate in such manner as is provided under the bye-laws of the Society. The claims/objections, if any, received by the Society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the Society. For and on behalf of Shree New Vaishali Co-op housing society Ltd.
Place : Mumbai Sd/-
Date : 08/09/2022 (Hon. Secretary)

IIFL WEALTH MANAGEMENT LIMITED

CIN: L74140MH2008PLC177884

Regd. Office: IIFL Centre, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai - 400013.

Tel: (+91-22) 4876 5600 | Fax: (+91-22) 4646 4706

Email id: secretarial@iiflw.com | **Website:** www.iiflwealth.com



8 Apr 21
 Rs. 12576073/-
 Rs. 15,342,211.00/-
 Rs. 15,342,211.00/-
 190073489 &
 (Ac No.) LMMR02118-
 Mrs. Sushma Devanand Koli
 Devanand Vasudev Koli

मिनी डायमंड्स (इंडिया) लिमिटेड

सीआरएएन : सुबह ९:३० पर्यंत ९९९८० पर्यंत ४५५५५
गुपित क्रमांक / १ लक्ष मात्रता, विशेष इंडस्ट्रीय एम.बी. रोड, सी.एच.डी.टी.रिडिस पर्यटन पथ, दरिहार (ए), मुंबई, महाराष्ट्र - ४०००६८.

सूचना

यादारे सूचना देण्यात येत आहे की कंपनीच्या सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा (एन।एम.) शुक्रवार, ३० सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी ०९:०० वाजता डीजल्यू-१०२० स्थान डब्ल्यूड नॉर्स, वाद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वाद्रे पूर्वे, मुंबई - ४०००५६, महाराष्ट्र भारत येथे भागधारकांना पाठवलेल्या बैठकीच्या नोटीसमध्ये नमूद यादारे नोटीस देविलेले तितके जाते की, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ११ च्या तरतुदीसुधार कंपनीचे सदस्य नोंदणी आणि यादारे इतरांपासून पुस्तके शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांसंदर्भ) वर पाहिलेली,

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीच्या अनुषंगाने भारतीय कंपनी सेक्रेटरीज इंस्टिट्यूट वरील कंपनीच्या सर्वसाधारण सभेचे नोंदणी आणि केलेल्या कंपनी (व्यवसाय आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम ४४ (शुध्दादुटीय आणि पुस्तकीकरण आवश्यकता) २०१५ आणि सेक्रेटरीज अल्टिमेटम - २.

सर्व सभेसाठी नमूद केल्यापासून घेणे की :

- वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (एन।एम.) सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाच्या वरतून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदानाद्वारे केला जाऊ शकतो;
- ई-मतदान मॉड्यूल, २० सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ९:०० वाजता पुष्पे हीलस;
- ई-मोड्यूल, २० सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ०५:०० वाजता सेंट्रल;
- इलेक्ट्रॉनिक मतदानाद्वारे मतदान करण्याची परवानगी निव्विना करण्यासाठी कट-ऑफ तारीख म्हणजे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२;
- कंपनीचे सदस्य नोंदणी आणि येअर ट्रान्सपर ड्यूस शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२ रोजी शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२ पर्यंत देऊ पाहिलेले
- कोणतीही व्यक्ती की कंपनीचे शेअर्स आहे आणि एन।एम. सूचना पाठवल्यानंतर कंपनीच्या सदस्य बनले आणि कट ऑफ तारीखसुधार शेअर्स धारण करते, म्हणजे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२; hel@diamondsindia.com पाठवल्यानंतर कंपनीच्या सदस्य बनले आणि कट ऑफ तारीखसुधार शेअर्स धारण करते, म्हणजे शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०२२; hel@diamondsindia.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. ई-व्होटिंगसाठी सदस्यांनी आपल्या सीडीएसएनमध्ये नोंदणी असल्यास, तो ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मतदान करण्यासाठी त्यांचा विधान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड वापरू शकतो;
- सदस्यांनी तयार केलेले वोट ;
- मतदानाची अंतीम आणि वेळोवेळी सीडीएसएन द्वारे रिपोर्ट ई-मतदान अद्यय केले जातील आणि सदस्याने उपाचार माग दिल्यानंतर, सदस्यांना नंतर ते बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही;
- ज्या सदस्यांनी सूच्य ई-मतदानद्वारे आपले वोट दिले आहे ते संपलत उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही; ज्या व्यक्तीने नोंद सभासदत्वाच्या निकटस्थते किंवा येअर ट्रान्सपर विकटस्थते किंवा कट-ऑफ तारीखसुधार नोंदवलेले असले ती ई-मतदान भाष्यामार्फत मतदानासंदर्भ केली जाऊ शकते/असल्यास, मेल सेक्रेटरीजद्वारे उरलेल्या आहे इलेक्ट्रॉनिक
- एन।एम. सूचना कंपनीच्या www.mindiamonds.net सेक्रेटरीजद्वारे उरलेल्या आहे इलेक्ट्रॉनिक

बोनीया आरंभणान्त,
मिनी डायमंड्स (इंडिया) लिमिटेड

उद्देश्येद्वारे / १ लक्ष मात्रता, विशेष इंडस्ट्रीय एम.बी. रोड, सी.एच.डी.टी.रिडिस पर्यटन पथ, दरिहार (ए) मुंबई, महाराष्ट्र ४०००६८, भारत; ई-मेल: mindiamonds@diamondsindia.com; टेलफोन क्रमांक: ०२२-२६५६९०७१ अधिक माहितीसाठी कृपया www.diamondsindia.com वा भेट घ्या.



Muthoot Homefin

मुथुट होमफिन (इंडिया) लि.
 कार्यालय कार्यालय : १३०६ आर्मी रोड, १२ वा मजला, व विना, नॉर्थव्हॅल पार्क.
 विकल्प: मुंबई, **०२२-२६५६९०७१**
 ई-मेल: customercare@kokkanbank.in

सांकेतिक कळना सूचना

श्रावण कार्यालय : आसानीवारीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी, रत मजला, रोड क्र. ६, प्लॉट क्र- ३३, वायफाय आरपी पार्क, वाणळे इलेक्ट्रिकल इस्टेट, जंभ, महाराष्ट्र - ४०००६४.

Picci Bank

क्र.	करवाईचे नाव/ करवाईचे क्रमांक	सांकेतिक कळनाची तारीख	मागणी सूचनेची तारीख/ मागणी सूचनेची रक्कम (रु.)	शाखेचे नाव
१.	अपरल लुईस सयद/ गुयता शोकस्ट/ ४६/एच/९ शामुलत हड्डा रोड पीओ सर्वेस अवेन्यु, करणा पर्यटन बंगला कलकता-७०००१७/एलसीपीएल०००३३७५७१९९	याच वायफाय, गारुका होवती, कित्ता पुणे येथे स्थित हड्डिया ५/१२ गुयता नवीन गेट क्र., इमारत क्र. चेड रिसेडेंसी मधील डब्ल्यू मिनाबाल प्लॉट क्र. १०३, मोवमॉलिन ५७,४९ बी. पी. वर्ड शेरवारे रोड/ सांकेतिक बी गारोड ०२,०१,२०२२	२३-०६-२०२२	करणा/ पुणे

वरील नाव करवाई/ हेतिकांस यादारे ३० दिवसात रकमेचा पराण करण्यास सूचना देण्यात येत आहे. अन्यथा मागण मिळकती सिव्गुटी इस्टेट (एफोसेंटे) कलम, २००२ च्या नियम ८ आणि ९ च्या तरतुदी अंतर्गत सदर सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या समाप्तीनंतर विकण्यात येतील.
दिनांक: सप्टेंबर ०८, २०२२
स्थळ: पुणे

प्रतिकृत अधिकारी
 आसानीवारीआय बँक लिमिटेड



कोकण मर्कटाइल को-ऑप. बँक लिमिटेड

नाट्यगीकृत कार्यालय : १ त्ना मजला, हाकर क्रेन्ड, माझगाव टी. टी. मुंबई - ४०० ०१०.
टेलफोन : २३७२ ०९६६/७०/७१, ८४२२१ २२०८६/८२/८३/८४
ई-मेल : customercare@kokkanbank.in वेबसाइट : www.kokkanbank.net

सूचना
(केवळ भाषाधारकांककरिता)
 कोकण मर्कटाइल को-ऑपरेटिव्ह बँक लि. सी ५३ बी वार्षिक सर्वसाधारण सभा यानिघार, दि. २४ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.०० वाजता रामा अँड सुंदरी वाटुमल्ल प्रेक्षागृह, के. सी. महाविद्यालय, दिनशा वाळ्या रोड, चर्कीट, मुंबई - ४०० ०२० येथे विषयपत्रिकेच्या खालील बाबींवर विचारविनिघय करण्यासाठी आयोजित करणण्यात येत आहे.

विषयपत्रिका
 १. दि. ४ डिसेंबर, २०२१ रोजी आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वृत्तान्ताचे वाचन करणे व निश्चिती देणे.
 २. खालील विषयांवर विचारविनिघय करणे व स्वीकृती देणे.